

प्रकरण पाठ्ये

रातीर परशारामाच्या काळ्याचे किलोग्र

प्रकरण पाचवे

शाहीर परशारामाच्या काव्याचे किशोर

पराठी शाहीर बाद्यमध्ये रामजोशी, होनाजीबाळा, सगनभाऊ, उनंतफदी, प्रभाकर या शाहीरांच्यापेक्षा वेगळीक असणारा शाहीर म्हणाऱ्ये परशाराम होय. शाहीर परशारामाची ज्या काही लावण्या लिहिल्या आहेत त्याचे विविध विषयात आपण कर्किरण केले. या प्रकरणामध्ये परशारामाच्या लावणी लिहिण्याचे जे किशोर आढळतात त्याचा शोध एयावयाचा आहे.

१) शाहीर परशारामाचे द्विविध व्यक्तिमत्त्व :

शाहीर परशारामाच्या काव्याचे पहिले वैशिष्ट्ये म्हणाऱ्ये त्याना प्राप्त झालेले द्विविध व्यक्तिमत्त्व, त्याची केळीक म्हणाऱ्ये ते वरदी होते. गुरुकृपेने त्याना संतत्व प्राप्त झाले होते व गुरुच्या आशिर्वादाने लावणी लिहिण्याची कृपा प्राप्त झाली होती. संत साहित्याचा जास्त प्रमाणात प्रभाव पडलेला एकमैव शाहीर आहे. म्हणून शाहीर परशारामाच्या जीवन-वरित्रामध्ये अनेक आख्यायिका आख्या आहेत. परशारामाचे जीवन आख्यायिकेने भरण्याचे कारण म्हणाऱ्ये तमाशाच्या फळात आपल्या लावण्या रंगविणारा हा शाहीर आख्यात्माचाही बाबतीत लोकमानसात प्रसिद्ध होता.

२) शाहीर परशारामाच्या लावण्यांतील विविधता :

शाहीर परशारामाचा लावण्यांचा अभ्यास करताना त्याच्या लावणी-तील विविधता आपल्याला दिसून येते. सर्व सामान्य लोकांना उपदेश व त्याचे मनोरंजन करण्यासाठी त्याची आपली काळ्यरचना केली. परशारामाची लावणी रचनेची मुख्य प्रेरणा भक्तीने मुक्ती साधण्यासाठी आहे. हे परशारामाच्या शृंगारिक ईश्वरकर्णनिपर, आख्यात्म, पौराणिक इत्यादी लावण्यावरून समजते.

परशारामाच्या लाकणी रचनेवा ऐशु इतर शाहिराच्यापेक्षा केळा होता. इतर शाहीर आपले पोट भरण्यासाठी तमाशावा घ्यक्षसाय करीत होते. पण परशारामाला गायनाने परमेश्वरास आळवावे, परमेश्वरावे गुणगान गावे केळ कैन, मोज, साभाबी म्हणून काव्यरचना करीत नसे.

इतर शाहिरांच्यापेक्षा परशारामाच्या काव्यात विविधता आदी केळी आहे. सुक्षम उक्तोक्त करणे व त्यावे काव्यात योग्यरीतीने लेखन करणे हे इतर शाहिराना अम्ले नाही ते परशारामानी आपल्या काव्यात कूऱ दाढीक्षिणे. समाजातील विसंगती त्याना बाणाक्ती होती. पेशाबाईच्या अडेरच्या काळातील लोकांची अगतिक स्थिती त्यानी पाहिली होती. बाजीराव पेशाच्यांची अनियंत्रित राजेशाही संपुष्टात आस्यानंतर द्युम्बी सहता मुळ इताल्यावर सामाजिक व आर्थिक जीवनात झालेला फरक परशारामानी आपल्या काव्यात चित्रित केला होता.

३) परिपरावा अभिमान :

परशारामाना आपल्या परिसरावा अभिमान होता हे त्याच्या अनेक लाकण्यावरून समजते. आपल्या अनेक लाकण्यामध्ये परशारामानी "बाबी" परिसरावा उत्सेव केलेला आढळतो उदा -

"नामी विठ्ठलाचा नक्का द्वारी । परशाराम ऐशु नित्य वर्णन करी ।
बाबीस्त्रू दक्षिण गोदेतिरी । पांचा कोसांचा छटा दुरी ।
रामकृष्ण गुणी रामा गातो स्वर अकारे बांधुनी ।"

(अस्त्र जरदी घोडी... पा.नं. १६६)

४) परशारामाच्या लाकण्यातील म्हणर्ऊं व वाक्यावार :

परशाराम ग्रामीण भागातील अक्ती भोवतीच्या होक जीवनामध्ये समरस झालेला शाहीर होता. संस्कृत भाषेवा त्याला फार अभ्यास नव्हता.

ग्रामीण भागातील लोकांना आपली रक्ना सहज आकर्षन झावी असी त्याची प्रामाणिक इच्छा होती. आपले लावणीतील विषय समजावे म्हणून लोकभाषेतील वाक्प्रवार व म्हणींचा वापर तो आपल्या लावणी-मध्ये करतात. उदा. गणागोताची अशा सोळी, संसाराला हात घुतले, उपड्या ताटो करी निघा, नवरा केळ शिंजली भाजी, जीव हा लाहीवाणे भुजे । माझे रगत तिळीतिळ डिजे ।, हरण काळिख फारच बाई मी । मला दिसासा कोणी णा ग ।, तुझे हाती कोणी गुळ दिला होता । दाव गाळवावे घोडे पापड भुजला । इत्यादी.

५) शब्दांची उद्धृत निवड :

परशाराम काढ्यामध्ये शब्दांची निवड महत्वपूर्णरित्या करतात. एका लावणीमध्ये ते म्हणतात, अकारे ही तोलामोताची आहेत. एसाथा स्त्रीसाठी वापरलेली थांदण्याची उपमा, इतर सौंदर्य दाखण्यासाठी वापरलेले शब्द सांगे सरळ सोपे आहेत. लोकांना समजतील अशा पटदतीने शब्दांची उद्धृत निवड केली आहे. शाहीर परशाराम आपल्या लावणीमध्ये फटक्ळ भाषाली वापरलात. काढी वेळा ग्राम्य भाषेवाली त्याची उपयोग आपल्या कवनामध्ये केला आहे. परशारामानी आपल्या शब्दांनी लावण्यामध्ये उनेक चित्रे रंगकिली आहेत. ही चित्रे रंगकिलाना त्याच्या भाषेला प्रसादगुण साभजा आहे. परशारामानी आपल्या शब्दसमिध्यावर लावण्या रखल्या व गायील्या आहेत व या लावण्यानी महाराष्ट्रातील लोकांची मने झिंकली आहेत.

६) विविध रसरंगाची उपलब्ध :

शाहीर परशारामाने आपल्या कवनामध्ये कल्प, वत्सल, हास्य, भक्ती अद्भूत, वीर शृंगार इत्यादी रसरंगाची उपलब्ध शृंगारिक आध्यात्मिक पौराणिक, देक्ताकर्गनिपर, लावण्यामधून केली आहे. आरायानुसार छंदकूलाचा

वापर करतात. काही उपमा व लक्खाचाही वापर परशाराम करतात.
परशारामाच्या वाह.मयीन गुणाबद्दल डॉ. गं.ना. मोरजे आपल्या ग्रंथात
म्हणतात, "परशारामाच्या वाह.मयीन गुणासंबंधी विचार करता त्याला अपूर्ण
कल्पनाशक्ती वा भाषा कैभव होते असे म्हणता पैणार नाही. तो सांकेतिक
परिभाषा व कल्पनाचा लेळ फारसा लेळत नाही. तो वास्तव लोकांचीवनाशी
समरस झालेला आहे. त्यामुळे त्याची चित्रे वास्तवाशो प्रामाणिक आहेत.
त्यामुळे ती कृत्रिम न वाटता अफिक्व जिंकत वाटतात."^१

७) लावण्यातील शृंगार :

मराठी शाहिरानी आपल्या लावण्यामध्ये शृंगाराला स्थान दिलेले
पाहावयास मिळते. त्यानो आपल्या लावण्यामधून पुळाच्यापेक्षा स्त्रीयांची
चित्रे भरपूर प्रभाणात रंगकिळी आहेत. तारऱ्याने मुसमुक्लेसी लावणीतील
स्त्री तिचे हावभाव, शृंगारवेष्टा, हे परशारामाच्या लावणीचे सास आकर्षण
आहे. त्यानी स्त्रीलांची चित्रे विविधंगानी चिक्रित केली आहेत. लावणीमध्ये
स्त्री रंगविताना परशारामानी ऐन तारऱ्यातील स्त्री चिक्रित केली आहे. तिचे
वय बारा ते सतरा पर्यंत आहे. ही स्त्री रंगविताना शाहरी वातावरणातील
स्त्री त्यानो रंगविसी नाही तर ग्रामीण भागातील अस्सल गावरान शृंगार
त्याच्या लावणीमध्ये पाहावयास मिळतो. त्याच्या या शृंगारिक लावण्यामधून
नुकतीच वयात आलेली स्त्री तिने केलेल्या शृंगारामुळे घायाळ होणारा पुळा,
आपल्या पतीसाठी झुरणारी प्रियकराची वाट पाहणारो अशी विविध
स्त्रीलांची चित्रे परशारामानी रेखाटली आहेत. त्यामुळे परशारामाच्या
लावण्यातील शृंगार महत्वपूर्ण ठरला आहे.

शाहीर परशारामाच्या लावण्यामध्ये अशीलता ह्तर शाहिरांच्या-
पेक्षा कमी आढळते. परशारामाच्या लावण्यातील अशीलतेबद्दल डॉ. गं.ना.
मोरजे म्हणतात, "परशाराम शृंगाररसाचे चित्र रेडाटताना अशीलतेकडे

किंवा विभृत्सेकडे सख्ता इनुक्त नाहीत. होनाबीबाढा किंवा सगऱ्याड ज्या त-हेने असलीलता निर्माण करतात ती पृथक्त परशारामात नाही. त्याच्या मानाने ती बरीच संचलित स्वरूपात व्यक्त होते. रामजोशर्टीची कृत्रिमता परशारामाच्या लावणीत नाही.”^२ परशारामाच्या इंगारिक लावण्यातील शब्दांची निवड उत्तेजित ठरली आहे. मांडणीचे तेज त्याने दिवणारी मंडळी तिष्या नटण्या, धरण्यातील निख-यातील शारीरिक हालवाली, पायायाच्या सारळीतील नादयुक्तता आणि डोळयाच्या संगीतीने तिचे इतरांना घायाळ करणे. या सर्व गोष्टीचे वर्णन उत्कृष्टरित्या परशाराम करतात.

आपल्या इंगारिक लावण्यामध्ये स्त्री प्रमाणे पुरुषाची किंवा परशारामानी चिकित्सा केली आहेत. या पुरुषामध्ये शिपाईंडी मुराफिर पतिप्रतेवा नवरा, पत्नीसाठी “सता” घाण्याची भाषा बोलणारा पुरुष, कामधंदा न करता ऐतिहास फिरणारा नवरा दोन वाढकांच्या भांडणाने ब्रस्त झालेसा नवरा असे अनेक पुरुष परशारामाने आपल्या लावणीत चिकित्सा केले आहेत. परशाराम स्त्री पुरुषाची वर्णन करताना लावणी काळातील स्त्री पुरुषाची चिकित्सा रेखाटली आहेत.

c) परशारामांच्या लावण्यातील सामाजिकता :

शाहीर परशारामाच्या सामाजिक लावण्यामधून ये विषय चिकित्सा केले आहेत, त्यामध्ये ग्रामीण जीवनातील चालते-बोलते चिकित्सा आहेत. ग्रामीण जीवनातील अनेक गोष्टीचे चिकित्सा परशारामानी आपल्या सामाजिक लावण्यामध्ये रेखाटले आहेत. या सामाजिक लावण्यामध्ये त्यानी समाजामध्ये असणा-या स्थिरांच्या अवस्था, नवस सायास पूर्ण करण्यासाठी द्वाव्या लागणा-या साधनांवा उत्तेज परशाराम आपल्या सामाजिक लावणीत करतात. पुरुष-मददस तळार करणारी व स्त्रीमददस तळार करणा-या स्त्री पुरुषाची चिकित्सा

परशारामानी रेखाटली आहेत. परशारामानी आपल्या लाकण्यातून हँडाजी व पेशावाईच्या काळातील वास्तववादी चिन्हण केले आहे.

शाहीर परशाराम स्त्री पुल्लाची वर्णन करताना तत्कालीन पेहरावे चालीरीती, संकेत, उलंकार, विशेष पदार्थ यांचा उल्लेख परशाराम सत्त्व करतात. एकंदरीत परशारामाच्या लाकण्यात तत्कालीन काळातील अनिष्ट प्रथा, रीतीरिवाज, परंपरा यांचे सुंदर वर्णन केले आहे.

६) परशाराम धार्मिक प्रेरणोतून आपली लाकणी रचना करीत होता :

परशाराम आपल्या लाकण्याची व पोबाढ्याची रचना धार्मिक प्रेरणोतून करीत असला तरी आजुबाजुच्या समाजाता विसरता नव्हता. समाजाच्या आवडी, निवडी त्याता माहित होत्या. लौकिक जीवन त्याता वर्ज्य नव्हते. तो लौकिक व्यवहार घाननारा होता. समाजातील अनेक प्रश्न त्यानी मांडले होते. त्यानी आपल्या लाकण्यातून उपदेश केलेला होता. मराठी शाहीरी वाह मयामध्ये एकमेव इशाहिर जो धार्मिक प्रेरणोतून लाकणी रचना करीत होता.

१०) लाकण्यातील स्वभावचिन्हणे :

स्वभावचिन्हणे रेखाटणे हा परशारामाच्या लाकण्याचा महत्वाचा गुण आहे. गंगा गोरीच्या वर्णनात, भावाभावाच्या भांडणात "सती मुलोचनाचे वर्णणात, रांधा कृष्णाच्या लाकणीमधून पंटरपूरचे विद्युल वर्णन, विरलपर पती पतनीची वर्णने हत्यादी स्वभावचिन्हणे परशारामानी आपल्या लाकणीमध्ये चिन्हित केली आहेत. लाकण्यामधून झालेली सर्व स्वभावचिन्हणे जिवंत व बोलकी वाटतात. उदा. "लङ्करावे काय सुव सांगू" या लाकणीतील पुल्ल लङ्करामधून पळून आलेला आहे व आपल्या परित्तीला आपण लङ्करामध्ये मोठ्यांठे वे पराक्रम केले याचे मोठ्या पुराकीने आपल्या बायकोअक्ळ वर्णन करतो. बायकोला हे सर्व सरे वाटते आणि तिही त्याचे अतिशाय कौतुक करते. पण

नंतर लक्ष्कराच्या त्याच माणसाच्या तुकडीतून घेणा-या हुस-या सैनिकांकडून तिळा कळते की आपला नवरा लक्ष्करात पक्का पाणक्या होता व उठता लाख व असता बुक्की असा अहेर त्याला सैन्यातील लोकांकडून मिळत होता. या लावणीतील पुस्त्काचे व्यक्तिविक्रिया उत्कृष्टपद्धतीने परशारामाने रेखाटले आहे.

११) शाहीर परशारामाचा अध्यात्मपरता हा आवडीचा विषय :

शाहीर परशारामाच्या इंगारिक लावण्या ज्याप्रमाणे महत्वपूर्ण ठरत्या आहेत त्याप्रमाणे त्याच्या आध्यात्मिक व पौराणिक लावण्या महत्वपूर्ण ठरत्या आहेत. परशारामाच्या आध्यात्मिक व पौराणिक लावण्यात महत्वाचा आधार भागवत, रामाकण व गुरुरंपरेने घेतलेली माहिती यांचा आहे. आध्यात्मिक व पौराणिक लावण्यामधून जे विषय मांडले आहेत त्या विषयातून त्याची मांडलेल्या पौराणिक कथा किंवा आध्यात्मिक लावण्यामध्ये जाच्या किंवा सृष्टीच्या निर्मितीबद्दल मांडलेले विवार महत्वाचे ठरतात. आध्यात्मिक व पौराणिक लावण्यामधून अनेक रसरंगाची उपलब्ध परशारामानी केली आहे. परशारामाच्या आध्यात्मिक व पौराणिक लावण्या पालिल्यानंतर त्याची बहुशुतता लक्षात घेण्याजोगी आहे.

परशारामांचा अध्यात्मपरता हा आवडीचा विषय आहे. या अध्यात्मपर लावण्यातून परशारामानी आपले दैवत "विद्युत" यासा आढळविले आहे. त्याच्या या लावण्यातून उपदेशापरता आलेली पाहावयास मिळते. त्याच्या आध्यात्मिक लावण्या या वरवर इंगारिक दिसत असल्यातरी बंतरंगातून अध्यात्म सांगितलेले पाहावयास मिळते. शाहीर परशारामाच्या इतर लावण्यापेक्षा आध्यात्मिक लावण्या महत्वपूर्ण ठरत्या आहेत.

१२) कथेची मांडणी नाट्यपूर्ण :

लोकांचे मनोरंजन करण्यासाठी शाहिरानी आपल्या लावण्यामधून कथा

सांगितस्या आहेत. त्या कथाचे किंवद्य हे पौराणिक होते. या लावण्या सौकंच्या समोर ठेवत असताना रचना, संवाद, मांडणी, शाहिरानी उत्कृष्ट-रित्या केली आहे. शाहीर परशारामाना कथेची मांडणी नाट्यपूर्ण कर्ती करावी यांची चांगली जाणीव आहे. परशारामानो ज्या काही कथाकपनात्मक लावण्या लिहित्या आहेत त्यामध्ये परशारामानी नाट्यपूर्ण मांडणी केली आहे. परशाराम आपस्या लावण्यामधून कथा सांगत असताना कथेसा शोटी क्लाटणी दिलेली महत्वपूर्ण आहे. उदा. सती सुलोचनाची लावणी, "सता जाणा-या पुरुषाची लावणी", लळकराच्या बढाया मारणा-या पुरुषाची लावणी, या लावण्यामधून नाट्यपूर्ण मांडणी व क्लाटणी दिलेली पाहावयास मिळते.

परशारामाच्या लावणीबद्दल म.ना. अदवंत म्हणतात, "रामजोशी किंवा अनंतफद्दी यांच्या लावणीपेक्षा ही परशारामाच्या लावण्याची प्रसिद्धी अऱ्डिक झाली असे म्हणतात. सामान्य लोक परशारामाला अवकाशी पुरुष समजतात. त्याची बुध्दी तीक्ष्ण, त्यात बाबा देवपूरकर भागवत यांच्या सहवासामुळे महाभारत, रामायण व संतवाहृमय यांचा त्याला परिक्षय होता. त्यामुळे त्यांच्या लावणीत अधिक कस यावा हे स्वाभाविक आहे."³

१३) विनोद :

शाहीर परशारामांनी विनोदी रचना करून सर्व सामान्य सौकंच्ये मनोरंजन केले आहे. परशारामानी आपल्या विनोदी लावण्यातून समाजासाठी उपदेश केलेला आहे. आपस्या विनोदी लावण्यामधून उपहास करून विनोद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा लावण्यातील विनोद निरागस व अवस्था आहे. शास्त्रिक विनोदापेक्षा "नव-यास हरीस आणणा-या बायकांची चित्रणे, नव-याची केलेली फिजिती, पतीव्रतधर्माने हुसळ हवेत तरंगत

हकेत तरंगत ठेबू पाल्यारी स्त्री व तिथे उनुकरण करणा-या स्त्रीची हालेली अवस्था लक्षकरावे मुख सांगणारा नवरा, इत्यादी विनोदी लाकण्यामध्ये लोकांचे मनोरंजन करू लोकांच्या उनिष्ट प्रथा घटलाटयावर परशारामाने विनोदी लाकण्यांच्या बाढ्यमातून आणल्या आहेत.

परशारामाच्या देवताकर्णनिपर साकण्याही महत्वपूर्ण ठरल्या आहेत. आपल्या आवडल्या देवतेवे गुणगान या साकण्यातून परशारामाने रेखाटले आहे. यामध्ये रसु, कृष्ण, विठ्ठल, हांकर, गणपती इत्यादी देवतांची स्तूती केली आहे. होनाजी बाळाच्या भुपाळीप्रमाणे परशारामाची भुपाळी महत्वपूर्ण ठरली आहे.

परशारामानी शृंगारिक आध्यात्मिक, ईश्वरकर्णनिपर पौराणिक व इतर विषयावरील साकण्या चिन्हित केल्या आहेत. त्या सामान्य वाक्कांसाठी लिहिल्या आहेत. इब्द उच्चारल्या वरोबर तो लोकांना समजेले याच अर्थाने वापरतात. परशाराम सुकरोदेवा वा कृश्मतेवा आधार घेताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या साकण्या सर्क्षामान्य जनतोपर्यंत पोहळल्या आहेत.

शाहीर परशारामाच्या रचनाशैलीबद्दल डॉ. गं.ना. मोरजे म्हणातात, "परशारामाची रचनाशैली संसरचनेहारसी प्रासादिक व ओषधती आणि अर्थ-नुसार प्रवाली आहे. भाषा मुद्दाम घडवून तो लिहिल नाही. ती संस्कृत प्रचूर नाही. तरी ती पुण्यपिणे ग्रामीण बोलीही नाही."⁴

काढी भाषा वास्तववादी चिन्हण अपूर्व कृत्याकराक्ती या सर्व गुणानी परशारामाच्या साकण्या तयार हाल्या आहेत व सर्व सामान्य लोकांनी तिला डोकयावर घेतली आहे. ह्या विविध विषयावरील साकण्यामधील विविधतेहूळे परशारामाची इतर शाहिरापेक्षा केळीक दिसते.

.....

प्रकरण पाठ्य

संदर्भग्रन्थ

- १) डॉ. मोरखे गं.ना. - शाहीर वरदी परशाराम, पृ. १५.
- २) तत्रैव, पृ. २२.
- ३) अद्वित म.ना. - पैषणा, पृ. ६७.
- ४) डॉ. मोरखे गं.ना. - शाहीर वरदी परशाराम, पृ. २०.

.....